

नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबत
महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-२०२३
अंतर्गत निर्यातक्षम घटकांसाठी विशेष प्रोत्साहन
याकरीता तरतुद करण्याकरीता नवीन लेखाशीर्ष
उघडणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्र.निर्यात-२०२३/ प्र.क्र. १९३/ उद्योग-७
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक ०७/०२/२०२४

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-२०२३ हे दिनांक २२/११/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले असून, सदर धोरणांतर्गत निर्यातक्षम घटकांसाठी विशेष प्रोत्साहन याकरीता धोरण कालावधीत रुपये २,००० कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

निर्यातक्षम घटकांसाठी विशेष प्रोत्साहन याअंतर्गत राज्यातील निर्यातक्षम घटकांना प्रोत्साहन देण्याकरीता नियतव्यय अर्थसंकल्पीत करण्यासाठी खालील लेखाशीर्ष उघडण्यास शासन याव्दारे मंजूरी देत आहे.

निर्यातक्षम घटकांसाठी विशेष प्रोत्साहन		
	मराठी	English
मागणी क्र.	के-०७	K-०७
मुख्य लेखाशीर्ष	२८५२, उद्योग	२८५२, Industries
उप मुख्यलेखाशीर्ष	८०-सर्वसाधारण	८०-General
गौण शीर्ष	१०४, औद्योगिक प्रोत्साहन	१०४, Industrial Promotion
गटशीर्ष	(०१) महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण	(०१) Maharashtra State Export Promotion Policy
उपगटशीर्ष	(०१)(०१) निर्यातक्षम घटकांसाठी विशेष प्रोत्साहन (कार्यक्रम) (२८५२ A०८७)	(०१)(०१) Special Incentive for Exportable Units (Scheme) (२८५२ A०८७)
उद्दिष्ट	३१, सहायक अनुदान (वेतनेतर)	३१, Grants-in-Aid (Non-Salary)

०२. सदर शासन निर्णय प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई यांच्या सं.क्र. ख.वि./चा-१/उद्योग, ऊर्जा तथा कामगार विभाग/ यूओआर-१६७/२०२३-२४/११२९, दिनांक ३०/०१/२०२४ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या मान्यतेने, नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ०५/का.१४६१, दिनांक ०५/०१/२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेने तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ०५/२०२४/व्यय-१६, दिनांक १०/०१/२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०२०७१६४१२६७७१० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संजय देगांवकर)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर.
- ३) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ४) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
- ५) नियोजन विभाग (कार्यासन १४६१), मंत्रालय, मुंबई.
- ६) वित्त विभाग (कार्यासन अर्थ-१४ / व्यय-१६), मंत्रालय, मुंबई.
- ७) अवर सचिव (प्रशा-१), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) निवडनस्ती (उद्योग-७)